

केंद्र शासनाच्या निकषांनुसार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२(भाग-१)/भाषा-४

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक: २४ जुलै, २०१४.

#### वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१०/०१/२०१२
- २) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१८/०६/२०१२
- ३) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१४/०८/२०१२
- ४) शासन निर्णय क्रमांक: मभाअ-२०११/प्र.क्र.३८(भाग-२)/भाषा-२, दि.१८/०९/२०१२
- ५) शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४, दि.१२/०३/२०१३
- ६) शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४, दि.१९/०७/२०१३
- ७) शासन निर्णय क्रमांक: अभिजा-२०१२/प्र.क्र.२२(भाग-१)/भाषा-४, दि.१८/०२/२०१४

#### प्रस्तावना -

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयानुसार प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्यासह १६ सदस्यीय समिती गठीत केली आहे. त्यानंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणेसाठी समितीच्या अध्यक्षांसह समितीमधीलच ६ अशासकीय सदस्यांची पुनर्रचना करण्यात आली असून सदर समितीस संदर्भ क्र.७ च्या शासन निर्णयानुसार दि.१९/१/२०१४ पासून पुढील सहा महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

२. अभिजात मराठी भाषा समितीने शासनास सादर केलेला मराठी भाषेतील अहवाल दि.१२/७/२०१३ रोजी व इंग्रजी भाषेतील अहवाल परिशिष्टांसह दि.१६/११/२०१३ रोजी केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यावर अंतिम निर्णय होईपर्यंत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी सदरहू समितीस मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

#### शासन निर्णय-

प्रस्तावनेत नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी वरीलप्रमाणे पुनर्रचना केलेल्या समितीस दि.१९/७/२०१४ पासून पुढील सहा महिने किंवा केंद्र शासनाकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईपर्यंत (यापैकी जे आधी होईल तोपर्यंत) मुदतवाढ देण्यात येत आहे.

२. समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्यांचा बैठक भत्ता व दैनिक भत्ता तसेच लेखाशीर्ष इ.बाबतच्या तरतूदी दि.१८/२/२०१४ च्या शासन निर्णयानुसार राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०७२५१६४८३२८६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ललिता शि. देठे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे सचिव
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव
३. मा.राज्यमंत्री, मराठी भाषा यांचे खाजगी सचिव
४. सर्व मा.मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
५. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
७. लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मंत्रालय, मुंबई,
८. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने)
९. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक
१०. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
११. महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१, मुंबई/महाराष्ट्र-२, नागपूर
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
१३. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१४. वित्त विभाग (व्यय-४,सेवा-५,सेवा-६ व विनियम),
१५. संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१६. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, नवी मुंबई/पुणे/औरंगाबाद/नागपूर
१७. संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
- १८.संचालक, दर्शनिका विभाग, मुंबई

१९. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
  २०. सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई
  २१. अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष व सर्व संबंधित सदस्य
  २२. मराठी भाषा विभागातील सर्व कार्यासने
२. सर्व मंत्रालयीन विभाग यांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
- प्रत - निवड नस्ती / भाषा-४.